

**REGD OFFICE**: `CyberTech House' Plot No. B-63/64/65, Road # 21/34, J.B Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane 400604

- Tel: +91 224283-9200 Fax: +91-22-4283-9236 GSTIN 27AAACC1905B1ZE
- CIN L72100MH1995PLC084788 Email: cssl.investors@cybertech.com Website: https://cybertech.com

Date: June 12, 2023

To

**BSE Limited** 

Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai-400 001

**Scrip Code: 532173** 

Tο

National Stock Exchange of India Ltd.

Listing Department
Plot No. C1, Exchange Plaza
G Block, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: CYBERTECH

Sub: Public Notice for Compulsory Transfer of Shares to Demat Account of IEPF Authority.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Public Notice published in "Financial Express" - English Daily and "Mumbai Lakshadeep" - a regional (Marathi) Daily on Monday, June 12, 2023, for the attention of our equity shareholders in respect of transfer of equity shares to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time.

List of Shareholders whose shares are proposed to be transferred to IEPF Authority due to not claiming of the dividend on their shares for seven (7) consecutive years is available on the website of the Company at <a href="https://cybertech.com/investors/unclaimedShares.aspx">https://cybertech.com/investors/unclaimedShares.aspx</a>.

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

Sarita Leelaramani Company Secretary and Compliance Officer Membership No.: A35587

Encl.: a/a

**FE SUNDAY** 

# China key in shaping Al rules: Altman

in China and Silicon

will define the

deepening tech rivalry

between the two

largest economies

**BLOOMBERG** June 10

**CHINA SHOULD PLAY** a key role in shaping the artificial intelligence guardrails needed to ensure the safety of transformative new systems, OpenAI chief executive officer Sam Altman said.

"With the emergence of the increasingly powerful AI systems, the stakes for global cooperation have never been higher," Altman, whose company kick-started an AI frenzy in China with last year's launch of ChatGPT, told a Beijing conference via video link. In both China and Silicon Valley, talent and

investments are flowing into AI, a strategic area that will help define the deepening tech rivalry between the world's two largest

economies. Advances in the emerging tech-

nology have also highlighted tensions in how governments are seeking to regulate the sector, one that China's President Xi Jinping has said requires greater state oversight to mitigate national security risks.

best AI talent in the world and fundamentally, given the difficulties in solving alignment for advanced AI systems, this requires the best minds from around the world," Altman told participants at the event hosted by the Beijing Academy of Artificial Intelligence.

Altman's speech to the Beijing conference itself was notable as the academy has strongly positioned itself in the AI sector in China.

The Chinese non-profit, supported by the country's

Ministry of Science and Technology and Beijing's local government, has been name-checked by Microsoft president Brad Smith as one of the three frontrunners on AI innovation.

OpenAI's ChatGPT is not currently available in China, where longstanding data and censorship regulations have long shut out services from Western tech giants like Alphabet's Google and Meta Platforms' Facebook.

Experts have said complex data and algorithm laws will similarly make it difficult for Western companies to make inroads in AI in the country. China's tech overseer signaled in draft

Talent and investments regulation guidelines that Valley are flowing into the onus for algorithm and Al, a strategic area that content

demands in the country may fall largely on platform operators. The State

Council said in June it is planning to discuss AI-related legislation later t his year.

Altman said Saturday that OpenAI planned to opensource more of its models in the future, as part of its efforts to drive AI "China has some of the safety, without specifying a time frame or particular model. The tech entrepreneur's Beijing speech was part of the Asia leg of his global goodwill tour to promote AI governance. While in London at the

> end of May, Altman clashed with European Union regulators after saying OpenAI could pull out of the region if proposed AI laws were enacted that would hold companies accountable for how their systems

# Pak economy no longer vulnerable: FM

PRESS TRUST OF INDIA Islamabad, June 10

PAKISTAN'S FINANCE MIN-**ISTER** Ishaq Dar declared that the country was out of its economic vulnerability phase and that the government would make payments to multilateral lenders on time while seeking bilateral debt restructuring.

Addressing a post-Budget press conference in Islamabad, a day after unveiling the ₹14.46-trillion Budget for fiscal year 2023-24 beginning July 1, Dar said there were no plans to approach multilateral or development institutions to request debt resched-



Ishaq Dar addressing a post-Budget press conference in Islamabad

uling. "As far as the Paris Club rescheduling goes, we have no such plans on our menu. We

will not go for rescheduling multilateral debt. We will make the payments on time and when they become due. I don't think it is dignified to go and tell them that we cannot pay," he said. Dar said negotiations could be pursued with bilateral lenders for extending the repayment period, which existed as an option and could be explored after the Budget process. "Backloading the principal and focussing on debt servicing could be considered for bilateral debt rescheduling," he said. Dar also clarified that there was no issue with domestic debt and that the government would not go for its rescheduling.

The minister admitted that the country faced deep and steep economic vulnerability but added that the government has successfully overcome it and prevented further economic decline. Adding that the country would be back on the road to progress, Dar said the first objective would be to reach the 2017 economic indicators, when Pakistan became the 24th-largest economy in the world. The minister

defended the declared GDP target of 3.5% growth and said it would be achieved and added that the focus was on agriculture, IT and small and medium-sized industries.

## Last reactor shut down at Ukraine nuclear plant

**UKRAINE'S REPORTED** intense fighting with Russian forces on Saturday while the country's nuclear energy agency said it put the last operating reactor at Europe's largest nuclear power plant into a "cold shutdown" for safety as Russia's war on Ukraine drags on through its

16th month. After Russian forces pummelled Ukraine with missiles and drones overnight resulting in deaths and damage to a mil-

itary airfield, Canadian Prime Minister Justin Trudeau arrived in Kyiv on Saturday for a previously unannounced visit, his second trip to Ukraine since Russia's invasion in February last year. He was accompanied by Deputy Prime Minister Chrystia Freeland.

Ukraine's general staff said Saturday that "heavy battles' were ongoing, with 34 clashes over the previous day in the country's industrial east.

### REGD OFFICE: 'CyberTech House', Plot No. B-63/64/65, Road # 21/34, J.B Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane - 400604

NOTICE Sub: Compulsory Transfer of Equity Shares of the Company to DEMAT Account of

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L72100MH1995PLC084788

• Email: cssl.investors@cybertech.com • Website: https://cybertech.com • Tel: +91 22-4283-9200 • Fax: +91-22-4283-9236

Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Notice is hereby given that pursuant to provisions of Section 124 of the Companies Act 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investor Education and Protection Fund

Authority ("the Authority"). In accordance with the Rules, the Company has during financial year 2022-23 already transferred to the Authority all shares in respect of which dividend had remained unpaid/ unclaimed for seven (7) consecutive years or more (i.e., since FY 2014-15) as on the due date of transfer. With respect to the shares, which are liable to be transferred to the Authority during financial year 2023-24, the Company has sent individual communications to the concerned shareholders to their registered email address, or in the physical mode to those shareholders who have not registered their email address with the Company.

The concerned shareholders holding the shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, if any, may please note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of conversion into Demat Form and subsequent transfer in Demat Account opened by the Authority with NSDL and CDSL through Punjab National Bank Upon such issue, the original share certificate(s) issued to the concerned shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Further, the concerned shareholders, who are holding the shares in demat form, may please note that the transfer of shares in DEMAT Account of the Authority as indicated hereinabove will be effected by the Company through the respective depository by way of Corporate Action.

https://cybertech.com/investors/unclaimedShares.aspx, which shall be deemed to be adequate notice in respect of the proposed issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer to DEMAT Account of the Authority. Any further dividend on such shares shall be credited to the Authority's Account. The

concerned shareholders may further note that upon credit of such shares to the said Demat Account, no claim shall lie in against the Company in respect of the shares and dividends thereof credited to the DEMAT Account of the Authority. On transfer of the dividends and shares to the Authority, the shareholder may however

claim the same by making an application to IEPF Authority in e-Form IEPF-5 as per the procedure prescribed in the Rules. The procedure for the same is available at www.mca.gov.in and www.iepf.gov.in. Professional help may be sought for the same. In case the Company does not receive any communication from the concerned shareholder(s) by September 30, 2023 the Company shall with a view to comply with the Rules, transfer such shares to the Authority without any further notice. In case the shareholders have any queries on the subject matter, please feel free to contact the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz., Link Intime India Private Limited, Unit: CyberTech Systems and Software Limited, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai-400083, Maharashtra, Tel: 022 49186000, Fax: 022 49186060, Email iepf.shares@linkintime.co.in or to the Company's E-mail

For CyberTech Systems and Software Limited

Date: June 12, 2023 Place: Thane

cssl.investors@cybertech.com

Sarita Leelaramani Company Secretary and Compliance Officer

### Lanka lifts import PUBLIC ANNOUNCEMEN Funder Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 OR THE ATTENTION OF THE CREDITORS OF cap on 286 items LAS CARGO PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS Date of incorporation of Corporate Debtor Authority under which corporate debtor The Companies Act, 2013/ The Registrar Restrictions on Companies, Mumba Corporate Identity No. / Limited Liabili 928 items will dentification No. of Corporate Debtor continue, office (if any) of the Corporate Debtor including vehicle Mumbai City-400 001 Maharashtra, India imports, which were banned in Estimated date of closure of insolvenous 180 days from date of commencement of resolut process, which is December 06, 2023 March 2020" Regn. No.: IBBI/IPA-002/IP-N00694/2018-2019/12148 FINANCE MINISTRY Address and e-mail of the interim resoluti 15<sup>th</sup> August Chowk, Mangalwar Peth, Pune-411 01 professional, as registered with the Board Maharashtra, India. . E-mail ID: csladdaji@gmail.con Address: - 106, B-Wing Sr. No. 55, Sukhniwas, 15th Augus Add. & e-mail to be used for corresponden Chowk, Mangalwar Peth, Pune-411 011, Maharashtra with the interim resolution professional India. • E-mail ID : ladda.cirplcpl@gmail.com June 23, 2023 11 Last date for submission of claims

**REUTERS** Colombo, June 10

**SRI LANKA LIFTED** import restrictions on 286 items, the country's finance ministry said on Saturday, a fresh sign that the South Asian nation is starting to emerge from its worst economic crisis in decades. The island off India's southern coast plunged into crisis last year as its foreign exchange reserves ran out. The government limited imports of more than 3,200 items, including seafood, electronics, and even musical instruments.

Its fortunes have improved over the past nine months as Sri Lanka secured a \$2.9-billion bailout from the International Monetary Fund (IMF), moderated its once-soaring inflation

and embarked on rebuilding its foreign exchange reserves. Sri Lanka's reserves grew 26% to a 17-month high of \$3.5 billion in May, helped by stronger remittances and tourism earnings. The currency has risen about 24% this year, central bank data showed. "With the economy stabilis-

items have been lifted from Friday midnight," the finance ministry said in a statement. Restrictions on 928 items

will continue, including vehicle imports, which were banned in March 2020, the statement said. Awide range of items, from railway carriages to radio broadcasting receivers, are included in the latest list released from restrictions.

2 sub-section (6A) of section 21, ascertained by Not Applicable the Interim Resolution Professional Names of Insolvency Professionals identified to (a) Relevant Forms and 4 (b) Details of Authorized Representatives ar ing, import restrictions on 286

3 act as Authorised Representative of creditors Not Applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of corporate insolvency resolution process of the LAS Cargo Private Limited on June 09, 2023. The creditors of LAS Cargo Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before June 23, 2023 to the interim resolution professional at the address mentioned against Entry The Financial Creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the Entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against Entry No. 13 to act as authorized representative of the class [specify class] in Form CA. - Not Applicable. Weblink for Forms under CIRP:https://www.ibbi.gov.in/home/downloads Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

> Pramodkumar Ramesh Ladda **Interim Resolution Professional** Reg. No.: IBBI/IPA-002/IP-N00694/2018-2019/12148 AFA No.: AA2/12148/02/211223/202532

> > **ADVERTORIAL**



Programme

B.Tech.

B.Tech.

(Lateral Entry)

MCA

BBA

M.Tech.

MBA

M.Sc.

Ph.D.

No.

of seats

39

78

60

196

240

114

117

## EXCELLENCE IN EDUCATION

Date: June 11, 2023

(Jyestha Mahina, Saka 1945)

## HARCOURT BUTLER TECHNICAL UNIVERSITY (NAAC accredited A+ University)

KANPUR- 208002, U.P. (INDIA)



**Prof. Samsher** Vice Chancellor, HBTU, Kanpur

arcourt Butler Technical University (Formerly HBTI Kanpur) has been a paragon in the field of science and technology and has completed 100 years in the service of the Nation. The University celebrated its Centenary celebration on 25th November 2021 in the benign presence of Hon'ble President of India and Hon'ble Governor of UP. The University has a total area of 325 acres spread across two campuses located 3 km apart.

The University has Five Schools under its aegis. The University offers 13 B.Tech., programmes namely; Chemical Engineering, Civil Engineering, Computer Science & Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Information Technology, Leather Technology, Mechanical Engineering, Biochemical Engineering, Food Technology, Oil Technology, Paint Technology, Plastic Technology and 16 M.Tech. programmes. It also offers M.Sc., MCA, BBA and MBA. The University also offers Ph.D. programmes in all disciplines.

The University provides a congenial environment for the holistic growth and all round development of the students so that they can meet the challenges of the technology driven global world. This holistic development of the students is attributed to the excellent problem solving skills, aptitude, attitude, teamwork spirit, communication, managerial skills and concern for the environment. The excellent academic curriculum coupled with the holistic development of students (through extracurricular activities, internships, soft skills etc.) results in excellent placement in top notch firms. Students are also given flexibility in choosing courses to nurture their hobbies/talents. They are also encouraged to participate in cultural / yoga / NSS / sports / literary / technical/entrepreneurship activities.

The University has excellent research ambience with several faculty members publishing in top peer reviewed internal journals. Many of them have got high citation, impact factor, h-index and i-index impact. Several research and consultancy projects are going on in the University.

The University has an illustrious alumni network spread across the world in the field of academia, industry, entrepreneurship and public life. A very structured connect with Alumni exists in the University for mentorship of the existing students and also to support the development of the University.

## **FACULTY RECRUITMENT**

Online Application in the prescribed format is invited from eligible candidates for direct recruitment to the

following Regular Faculty and Teaching Supporting / Administrative positions as per details given below: A: FACULTY POSTS

Advt.	Department		-	rofe	SSO		Ass	socia	ite Pr	ofes	sor	As	sista	nt Pr	ofes	sor
No./23		UR	<b>EWS</b>	OBC	SC	ST	UR	EWS	OBC	SC	ST	UR	EWS	OBC	SC	ST
DC-01	Oil Technology	-	-	(#)	1	+	1	j#	-	1	n en	1		-0	-	-
DC-02	Electronics Engineering	1		929	-	-	-	4	-	-	1040	1	-	-	*	-
DC-03	Electrical Engineering			100	::::			-	a <del>-</del>			**************************************		7.5	1	36
DC-04	MCA	12	-	74V	Q#(9	92	1	-	-	1	-	140		-	22	-
DC-06	Chemical Engineering			1	-		1	1	2	•	12	-	-23	-	-	-
DC-07	Chemistry	*	[+]		1	-		*		1		50 <b>4</b> 5	•	*		-
DC-08	Training and Placement	1	20	72	(128)	2	-	22-	<u> </u>		200	-	-	-	T.	-
DC-09	Paint Technology	15	ē	1			1	-5	1	155	1.50	1	30	7.0		-
DC-10	Plastic Technology	1		( <del>-1</del> )		ē	1+1*	-	-		.*	•	*	-	1	-
DC-11	Physics	-	-	1	-	-	1	*	-					*	-	+
DC-12	Food Technology	1	1	-		1	3.	1	10.0	•	:	-				-
DC-13	Biochemical Engineering	-	100	1.5	1	5	1	85	:5		28		. T.S	-50	5	-
DC-14	Mechanical Engineering	-				8	1	8			A.F.S.	1**		-	В.	-
DC-15	Mathematics	200	-	1	(#S)	-	-	*	) <del>-</del>	-	>9 <b>-</b> 5	i (max)	-	-	-4	-
DC-16	Leather Technology	12	-	1		-	2	<u>a</u>	SE.		120	-	*	-	4	-
DC-17	Civil Engineering	100	30.00	•	•		9000	•	1***	7.5	(0)		•	-		200
DC-18	Humanities	7	7	10.75		-	1\$	i.	Z.	-	:TS:	1#		75	10	
	Total	3	1	5	3	-	10	2	4	3	190	5	1	-	2	-

Advt.	B: Teaching supporting / Administrati Position				Vacancy				
No./23		UR	<b>EWS</b>	OBC	SC	81			
PC-19	Medical Officer	1			2.5				
PC-20	Workshop Superintendent	1		155		3.5			
PC-21	Assistant Workshop Superintendent	1			940				
PC-22	Librarian	1			12/				
PC-23	Computer Programmer	15		1					

UR: Unreserved, EWS: Economical Weaker Section, SC: Schedule Caste, ST: Schedule Tribes, OBC: Other Backward Classes, \$: Economics.

- 2. The number of post advertised is indicative and the University reserves the right not to fill up any post, decrease or increase the number of posts. Eligible persons may submit their applications through online mode only by visiting HBTU Kanpur website http://www.hbtu.ac.in. The details of the procedure for online submission of applications, educational qualifications, experience, Screening and Shortlisting criteria, Recruitment
- Rules, last dates etc are available on the University website. 4. The last date for submitting the online applications is 21.07.2023 (Friday) till 12.00 pm (Night). The hard copy (Print out) of filled application form alongwith all enclosures as per the check list must reach on or before 28.09.2023, 5 pm (Friday) to: "The Registrar, Harcourt Butler Technical University, Nawabgani, Kanpur-208002, U.P.

For more Correspondence E-Mail: recruitment2023@hbtu.ac.in

financialexp.epap.in





Admission Tentative Registration Period

June 10, 2023 June 30, 2023

June 27, 2023 July 15, 2023

June 27, 2023 July 15, 2023

June 01, 2023 June 30, 2023

conducted by Start

NIC. Delhi

Note

**ADMISSION SCHEDULE FOR VARIOUS DEGREE** 

**PROGRAMMES, SESSION 2023-24** 

Admission

through

JEE (Mains) 2023

CUET UG 2023

NIMCET 2023

- 5% supernumerary seats are available for other than Uttar Pradesh candidates in all B. Tech. courses.
- 2. 5% supernumerary seats are available for Diploma holders for B. Tech. (Lateral Entry) admissions directly in Second Year.
- 3. \*Vacant seats of BBA/ MBA / M.Sc./ M.Tech. and Ph.D. will be filled through University Entrance Test (UET) 2023 conducted by HBTU, Kanpur. University Entrance Test + Interview for Ph.D. admissions will be conducted as per UGC norms. NET/JRF candidates will be preferred.
- Visit www.hbtu.ac.in for detailed guidelines for different programmes.

UET\*

UET\*+ Interview

## खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

नवी दिल्ली, दि.१० : वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षातील खरीप पिकांवरची किमान आधारभूत किंमतींत वाढ करून केंद्रशासनाने शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. या महत्वाच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) नकतीच मंजुरी दिली असून याचा लाभ शेतकऱ्यांना

**GOLDEN BEACH CO-OPERATIVE HOUSING** 

**SOCIETY LTD.** [REGD NO.BOM/K-WEST/ HSG/TC/1637/1986-87] Gangadhar Bhaskar Jukar Road, Juhu,Mumbai-400 049

**PUBLIC NOTICE** LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that Share Certificate No. 37 for 5 fully paid up share of Rs.50/each bearing distinctive numbers from 171 to 175 (both inclusive) in

Golden Beach Co-operative Housing Society Ltd., Gangadhar Bhaskar Jukar Road, Juhu, Mumbai - 400049

issued in the name of Mrs. Geeta J. Mehta of Bungalow No.30 has been lost and that an application for the issue of Duplicate Share Certificate in respect thereof has been made by her to the Society to whom any objection should be made ithin 15 days from the date of

this announcement. The Public are cautioned against dealing in any way with this Share Certificate. FOR GOLDEN BEACH **Co-operative Housing** Society Ltd.,

Hon. Secretary

### **PUBLIC NOTICE** is to inform all the public through this ublic notice that my clients Mother Late

Mrs. Muktaben Gordhan Rathod, a member of Shop No. 7, C & D wing, type B-A-1 on the Ground Floor in Poonam Estate Cluster No. 1 CHS LTD situated at near Penkarpada, Mira Road East, Thane 401107, and was holding 50% Share in Shop no. 7, C & D wing, type B-A-1 on the Ground Floor in the building of the society

died on 04/04/2020. Now my clients 1. Mrs. Indu Ramesh Gohil, 2. Mr. Harikrishna Gordhanbhai Rathod, 3. Mr. Ghanshyam Gordhan Rathod, 4. Mrs. Varsha Vijay Girnara are applying for 12.50% share each in the said property who are children of the deceased nember for the transfer of shares and rights of the deceased in their favor under the bye-laws of the society.

The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of of his/her/their claims objections for the society. If no claim/objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-

Advocate Yash K. Dabhole Shop No.10, Vasudev Complex Kanakia, Mira Road (East).

laws of the society

Date: 20/05/2023

होणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम २०२३-२४ साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी)

जाहीर नोटीस

या नोटीसेद्रारे सर्व जनतेस कळविण्यात

येते की, सदनिका क्र. १०६, बी विंग,

पहिला मजला, प्रविण पॅलेस को.ऑप.

सहकारी सोसायटी लि., अश्विनी

हॉस्पीटल समोर, नवघर फाटक रोड.

भाईंदर (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे, ही

सदनिका श्री बोमय्या आर. शेट्टी ह्याचे नावे

आहे. सदर सदनिकेचा दिनांक

२५/०८/१९८८ ची श्री थॉमस चेरियन

आणि मे. जितेंद्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या

मधील मूळ करारनामा गहाळ (हरवला

आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाही

व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क,

अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास

त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४

दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक

रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक

रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१ या

पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे.

अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही

प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध,

दावा नाही आणि असल्यास तो सोडन

PUBLIC NOTICE

**NOTICE** is hereby given to public at large that

the undersigned Advocate on and under the

instruction of client Mr. Mahesh Kalidas Makwana that Late Smt. Laxmiben Kalidas

Makwana, was the 50% Co-owner of Flat No

301, on 3rdFloor, admeasuring 372 Sq. Fts

carpet Area in 'A' Wing, of building known as

Shankar Park Co-operative Housing Society

Limited, situated at Shankar Lane, Adharsh

Compound, Kandivali (W), Mumbai - 400067

along with my client i.e. Mr. Mahesh Kalidas Makwana. Smt. Laxmiben Kalidas Makwana

was expired on 17/12/2011 without making

any nomination leaving behind Mr. Mahesh

Kalidas Makwana (Son) and Mrs. Jyotsna

Jaswant Chauhan (Maiden name Ms. Jvotsna

NOTICE Vide Release Deed dated 10/02/2023 registered under serial no. BRL-8/1875/2023

Mrs. Jyotsna Jaswant Chauhan release he

right, title and interest in above said flat

premises in name of her brother viz. Mr. Mahesh Kalidas Makwana and pursuant to that

Mr. Mahesh Kalidas Makwana become Owne

We hereby invites claims or objections fron

the heir or heirs or other claimants/objector of objectors to the transfer of the said shares and

interest of the Late Smt. Laxmiben Kalidas

Makwana in the above Said flat in the Society

office at Shankar Park Co-operative Housing

Society Limited, situated at Shankar Lane

Adharsh Compound, Kandivali (W), Mumbai -

400067 within a period of 14 days from the

publication of this notice, with copies of such

documents and other proofs in support of

his/her/their claims/objections for transfer of

shares and interest of the Late Smt. Laxmiber

Kalidas Makwana in the above said flat of the

Society. If no claims/objections are received

within the period prescribed above, the Society

shall be free to deal with the shares and interes

of the Late Smt. Laxmiben Kalidas Makwana

in the above said flat of the Society in such

manner as is provided under the bye-laws of

the Society. The claims/objections, if any,

received by the Society for transfer of shares

and interest of the Late Smt. Laxmiben

Kalidas Makwana in the above said flat in the

Society shall be dealt with in the mann

provided under the bye-laws of the Society. A

copy of the registered bye-laws of the Society

is available for inspection by the claimants.

objectors, in the office of the society/with the

Secretary of the Society between 9:00 A.M. to

6:00 P.M. from the date of publication of the

SD/

Adv Avinash A Ramani

notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai

, सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

Date: 10-06-2023

of the above Said f Flat No. 301

Kalidas Makwana) daughter. **FURTHER** 

बकील केनेट आर गऱ्या

दिला आहे, असे समजण्यात येईल.

दिल्याच्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच तर धान, मका आणि भूईमुगाच्या किमान

वाढ करण्याबाबत मंजूरी

आधारभूत किमतीमध्येही वाढ साठी खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. याचा फायढा ढेशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून, नवीन पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

घोषणांच्या विपणन हंगाम २०२३-२४ करण्यात आली आहे,



सीआयएन: एल७४९९९एमएच१९२९पीएलसी००१५०३ नोंदणीकृत कार्यालयः शशिकांत एन. रेडीज मार्ग, घोडपदेव, मुंबई-४०००३३; दुर.:०२२-२३७८७३००; वेबसाईट:www.ivpindia.com. ई-मेल:ivpsecretarial@ivpindia.com

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूकदा शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभांशासंदर्भातील कंपनीचे सर्व शेअर्स गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त नियमांच्या पुर्ततेनुसार कंपनीने आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आहेत त्यांना कंपनीने वैयक्तिक सूचना पाठविली आहे आणि हस्तांतरणास देय शेअर्सचे संपूर्ण तपशील कंपनीच्या <u>www.ivpindia.com</u> वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळन

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफकडे हस्तांतर होण्यापुर्वी वित्तीय वर्ष २०१५-१६ दरम्यानचे घोषित लाभांशावर दावा करावा. संबंधित भागधारकांनी पुढे सूचना घ्यावी की, कंपनीकडे ११ सप्टेंबर, २०२३ पर्यंत त्यांच्याकडून कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीकडून नियमात नमुद आवश्यकतांची पुर्तता करून पुढील कोणतीही सूचना न देता विहित कालमर्यादेत आयईपीएफ प्राधिकरणाकडे ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले लाभांशावरील शेअर्स हस्तांतर केले जातील. यापुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास याबाबतचे शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीकडून मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भाग प्रमाणपत्र गाहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद ऱ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार आयईपीएफ ग्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणप्<sup>त्र</sup> वितरणासंदर्भात योग्य सचना म्हणून समजावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नियमात नमद प्रक्रियेनसार भायईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ठेवीदाराद्वारे कॉर्पोरेट कारवाईने अशा शेअर्सचे हस्तांतर केले जाईल.

गागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ, काही असल्यास यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्ससंदर्भात कंपनीवर 

पाबाबत काही चौकशी असल्यास कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्रः:०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

आयव्हीपी लिमिटेडकरिता सही / -जय आर. मेहता ठिकाणः मुंबई दिनांकः ०८.०६.२०२३

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Office of the Charity Commissioner, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road Worli, Mumbai- 400 030 **PUBLIC NOTICE INQUIRY** 

Change Report No. ACC IV/6588/2022 Filed by Mr. Anand J. Vashi In the matter of Mrs. Nargesh Khurshedji Dady Public Charitable Trust P.T.R. No. E-19559 (Mumbai

All concerned having interest :

Whereas Mr. Anand J. Vashi the applicant above named has file the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Ld ssistant Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai Viz Whether below mentioned property is the property of the trust and could be registered in the name of the trust?

"Block / Office Nos. 10, 11, 12, and 13 containing b admeasurements 1,485 square feet built-up area on the 1st Floor c the building known as Kamanwala Chambers, situated at Junction of Sir Pherozeshah Mehta Road, and Parsi Bazar Street, Fort, Bombay-400 023 toether with all right title and appurtenances in the said office remise and as more particularly shown on the plan annexed hereto. Approximate value of the property is Rs. 2,10,00,000/- (Rupees Two Crores Ten Lakhs only).

This is to call upon you to submit your objections, if any in the matte along with evidence so as to reach the same at the office addres eferred hereinabove within 30 days from the publication of this publi-notice. Objections received thereafter will not be considered.

WHEREAS within the stipulated time if no objections are received hen presuming nobody has got any objection to above inquiry same will be disposed off by passing appropriate order)

Given under my hand and seal of the Hon'ble Joint charit Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai

This **9th** day of the Month of **June**, **2023** 

Seal

Superintendent- J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

.... अर्जदार

Notice is hereby given to the public at large निश्चित करण्याची घोषणा

that Shop No.114, 115, 118, 119, 122, 123, 124, 127, 128, 134, 135, 137, 140, 141, 142 are owned by DR. NITIN THORVE, all lying eing and situate at THAKUR ARCADE, 1st floor, Station Road, Virar West, Taluka Vasai & District Palghar. The Original Share Certificates of abovementioned shops are lost in transit and same are not traceable. However Members of Public are hereby notified that if anyone found the same or anyone having any adverse claims of whatsoever nature are hereby advised to place their say and documents within 14 days from present publication and contact at: Adv Bhakti V Thakur, 204, Cine Heights CHS LTD, Near Balaji Jewellers, New Golden Nest Road, Bhayander (East), Taluka & District Thane.

> Sd/-Adv. Bhakti V. Thakur Advocate, High Court.

**PUBLIC NOTICE** 

otice is hereby given to the public at large at MR. RUPCHAND JAGANNATH JADHAV is owner of Flat No. 102 Wing A. or the 1st Floor, in the Building known as "SHIVSAI APARTMENT CHS LTD", Sector 4, Situated at Village Asudgaon, New, Taluka Panvel and District-Raigad. The Original Sale Deed 25/03/2015 duly registered with Sub-Registrar Panvel-4 bearing no. PVL-4/3831/2015 dated 25/03/2015 executed between MR. SHABBIR HUSSAIN MUKADAM and MR. RUPCHAND JAGANNATH JADHAV in respect of said Flat No.A/102 is lost and not available despite of diligent search. However Members of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said shop of whatsoever nature are hereby advised to place their claim within 7 days from present publication and contact at: Adv Bhakti V Thakur, 204, Cine Heights CHS LTD, Near Jugura Hospital & Balaji Jewellers, New Golden Nest Road, Bhayander (East). Taluka & District Thane with appropriate written evidences Please Note that Claims considered.

> Adv. Bhakti V. Thakur Advocate, High Court.

### LASA

योग्य मोबदला देण्याच्या

उद्देशाने अखिल भारतीय

किमान १.५ पट पातळीवर

किमान आधारभूत किंमत

किमान

केंद्रीय

किंमतीमध्ये

5037-38

यामध्ये

अधिभारीत

उत्पादन

आधारभूत

वाढ ही

अर्थसंकल्प

अनुषगाने

शेतकऱ्यांना

सरासरी

खचपिक्षा

च्या

करण्यात आली होती.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share

ertificate nos.055 for 5 (five) ordinary shares

pearing Distinctive no. 271 to 275 of Shree

Harbans Kaur N Rehal have been reported

lost/ stolen and that an application for issue

of Duplicate Certificate in respect thereof has

een made to the society at Khandelwal

Marg, Bhandup West,to whom objection if

any, against issuance of such Duplicate Share

Certificate should be made within 14 days

from the date of publication of this notice.

Share certificate is not mortgaged nor any

loan taken against the flat.

Sai Usha Complex standing in the names of

## लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.सी-४, सी-४/१, एमआयडीसी लोटे परशुराम इंडस्ट्रीयल एरिया, ता. खेड, खेड, रात्नागिरी, महाराष्ट्र-४१५७२२. कॉर्पोरेट कार्यालय: क्र.५०६ व ५०७, ५वा मजला, मिडास, सहार प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु. लाख)
	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
		38.03.2023	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	उत्पन्न					
	अ. कार्यचलनातून महसूल	३५३२.२९	३१७०.४९	५१२१.२५	१२९५६.७८	१३७१२.६७
	ब. इतर उत्पन्न	९३.१५	८६.०५	१९.५९	१८०.४६	२७.४७
	एकूण उत्पन्न	३६२५.४४	३२५६.५४	५१४०.८३	१३१३७.२४	१३७४०.१४
?	खर्च					
	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	२३८५.६६	२९१२.१०	२५२३.६०	११०१२.१४	८८२१.०८
	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	_	_	६२५.११	-	६२५.११
	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,					
	चालु कार्य व व्यापारातील साठा	१४९.८७	(३५८.३५)	२५३.६१	(४००.७१)	(३१६.८४)
	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	१४५.७०	१८०.३०	८८.९२	७३६.८१	७१४.५४
	ई. वित्तीय खर्च (बँक शुल्क)	४१.४७	४२.८८	0.६६	४१६.०६	8.0₹
	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	४१६.९८	\$02.23	३६१.११	१३४१.९०	१४५१.०९
	ग. इतर खर्च	४१७.११	६८२.९४	५५५.१०	२२६७.९०	२२६९.०१
	एकूण खर्च (अ ते ग)	३५५६.८०	०७.১३७६	४४०८.१०	१५३७४.०९	१३५६८.०३
	अपवादात्मक बाब	१९८९.६६	_	(88.88)	१९८९.९६	७८६.०२
ş	करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	(१९२१.०३)	(५१२.१६)	9936.06	(४२२६.५१)	(६१३.९१)
४	कर खर्च					
	चालु कर	_	_	(३९.३१)	-	२.७७
	स्थगित कर	(४२०.९४)	८९.३७	(९८.६४)	(३६८.७७)	(१४५.५४)
	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तरतुद	-	_	६१.९९	8.33	६१.९९
نو	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	(१५००.०८)	(६०१.५३)	१२१३.०२	(३८६२.०७)	(५३३.१३)
Ę	इतर सर्वंकष उत्पन्न					
	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही					
	- स्थगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	३.९१	_	६.१०	३.९१	६.१०
9	वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	(१४९६.१७)	(६०१.५३)	१२१९.१३	(३८५८.१५)	(५२७.०३)
C	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	५०१०.१२	५०१०.१२	५०१०.१२	५०१०.१२	५०१०.१२
९	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)					
	अ. मूळ	(२.९९)	(१.२०)	(२.४२)	(৬.৬१)	(१.०६)
	ब. सौम्यिकृत	(२.९९)	(१.२०)	(२.४२)	(৬.৬१)	(१.०६)

टीप:

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे ९ जून, २०२३ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत.

अपवादात्मक बाब यामध्ये पुरामुळे लागलेल्या आगीमध्ये महाडमधील युनिटचे क्षतीमुल्य समाविष्ट आहे.

हरिश्री ॲरोमॅटिक्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरकर्ता कंपनी) यांच्यासह लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड (हस्तांतरीती कंपनी) आणि त्यांच्या संबंधित शेअरहोल्डर्सच्या एकत्रीकरणाच्या योजनेला माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने २३ डिसेंबर, २०२२ रोजी मान्यता दिली जी ०४ जानेवारी, २०२३ पासून प्रभावी आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्ष हे मागील वर्षाच्या एकत्रित तत्त्वावरील आकड्यांसह दर्शविण्यात आले आहे.

विलीनीकरणाच्या खात्यावरील रु.१२२९.६२ रकमेचे गुडविल समाविष्ट वास्तविक वस्तू आहेत. व्यवस्थापनाने सदर गुडविलचे कालानुरूप वसुली करण्याचे निश्चित केले आहे.

कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवारण लागू नाही.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत/पूर्ननमुद करण्यात आले.

> लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता सही/ ओमकार हेर्लेकर

ठिकाण : मंबर्ड दिनांक: ०९ जून, २०२३

अशोक वसंत विचारे

शुभांगी अशोक विचा

विनोद अशोक विचारे

माधवी संजय गडक

मिराज मीर अली

२७/०३/२०२३

२७/०३/२०२३

२७/०३/२०२३

२७/०३/२०२३

२७/०३/२०२३ १७१०/२०२३

१७०९/२०२३

१७०९/२०२३

१७०९/२०२३

१७०९/२०२३

१७६४५६२

१७६४५६२

१७६४५६२

१७६४५६२

३९९६६

ξş

६४

६५

६६

६७

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०१५८७१५४)

## जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ड यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौिस सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्या.

२९ अरूण अर्मृत सावंत

प्रशासकीय कार्यालय पत्ता:- नटराज को-ऑप हौसिंग सोसायटी, शॉप नं. ५/ए,

प्लॉट नं. १५, सेक्टर ४, सानपाडा, नवी मुंबई ४००७०५.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	प्रविण प्रभाकर गुरव	२७/०३/२०२३	१६७७/२०२३	४००५०	7
2	प्रिया अजित सौदागरे	२७/०३/२०२३	१६७८/२०२३	७५५०४	१
æ	प्राजक्ता सुधाकर शिंदे	२७/०३/२०२३	१६७८/२०२३	७५५०४	2
γ	दिपलक्ष्मी जितेंद्र परमार	२७/०३/२०२३	१६७८/२०२३	७५५०४	æ
ч	रवि पांडुरंग मळेकर	२७/०३/२०२३	१६८१/२०२३	८६०२५	१
ω	दिपक संभाजी थोरात	२७/०३/२०२३	१६८१/२०२३	८६०२५	2
b	जयश्री करसन जोगदिया	२७/०३/२०२३	१६८१/२०२३	८६०२५	æ
۷	देविदास पांडुरंग सुळे	२७/०३/२०२३	१६८२/२०२३	५७६१६	१
٩	रमेश महादेव शिंदे	२७/०३/२०२३	१६८२/२०२३	५७६१६	2
१०	सचिन सतु खोत	२७/०३/२०२३	१६८२/२०२३	५७६१६	κ
११	सचिन रामचंद्र कांबळे	२७/०३/२०२३	१६८३/२०२३	१२९६४०	2
१२	रजनी बबन शिंदे	२७/०३/२०२३	१६८३/२०२३	१२९६४०	3
१३	वासंती अविनाश पानवळ	२७/०३/२०२३	१६८४/२०२३	३७६७५	2
१४	अनिता पेमचंद रसाळ	२७/०३/२०२३	१६८४/२०२३	३७६७५	\$
१५	विलास महादेव कदम	२७/०३/२०२३	१६८५/२०२३	२६१५२	१
१६	अनिकेत अनिल हुले	२७/०३/२०२३	१६८५/२०२३	२६१५२	2
१७	विजयकुमार बाबुराव उजगरे	२७/०३/२०२३	१६८५/२०२३	२६१५२	ş
१८	प्रशांत अशोक कदम	२७/०३/२०२३	१६८६/२०२३	७१२१२	१
१९	चित्रलेखा पसन्न पुजारी	२७/०३/२०२३	१६८७/२०२३	४७९४१	१
२०	संजय मारूती अवघडे	२७/०३/२०२३	१६८७/२०२३	४७९४१	2
२१	अरूण अर्मृत सावंत	२७/०३/२०२३	१६८८/२०२३	६३९७१	१
22	स्नेहल गणपत औटी	२७/०३/२०२३	१६८८/२०२३	६३९७१	2
२३	सारिका प्रदिप कोलप	२७/०३/२०२३	१६८८/२०२३	६३९७१	*
28	सारिका प्रदिप कोलप	२७/०३/२०२३	१६८९/२०२३	७१८५३	१
२५	अरूण अर्मृत सावंत	२७/०३/२०२३	१६८९/२०२३	७१८५३	7
२६	स्नेहल गणपत औटी	२७/०३/२०२३	१६८९/२०२३	७१८५३	w
२७	स्नेहल गणपत औटी	२७/०३/२०२३	१६९०/२०२३	७५०१२	१
२८	सारिका प्रदिप कोलप	२७/०३/२०२३	१६९०/२०२३	७५०१२	7
	1				

२७/०३/२०२३ १६९०/२०२३ ७५०१२

३० रामचंद खंड घोडके २७/०३/२०२३ | १६९१/२०२३ ६८ रोहितकुमार रामसागर मालविया २७/०३/२०२३ १७११/२०२३ ५४२३६ ३६७०७ ६९ धनेश सतीराम दधाने ३१ प्रकाश कृष्णा तटकरे २७/०३/२०२३ १६९२/२०२३ ७१५४३ २७/०३/२०२३ १७११/२०२३ ७०७३६ रंगराव निवत्ती पाटील २७/०३/२०२३ १६९३/२०२३ १०१५८२ ७० सिंतोष यादरम वर्मा 26/03/2023 १७११/२०२३ ७०७३६ ३३ गणपत वसंत नलावडे २७/०३/२०२३ १६९३/२०२३ १०१५८२ ७१ मनिष उत्तम शेंडगे २७/०३/२०२३ १७१२/२०२३ ११४८४२ ३४ सुनिता बबन भिलारे २७/०३/२०२३ १६९४/२०२३ ९९१२९ ७२ विजय अलोपी २७/०३/२०२३ १७१३/२०२३ ४७२१५ २७/०३/२०२३ ३५ शब्बीर इम्राण पठाण १६९५/२०२३ ३७४१६ ७३ सागर बाजीराव महांदळे २७/०३/२०२३ १७१३/२०२३ ४७२१५ ३६ विनाद भिवाजी कसबे २७/०३/२०२३ १६९५/२०२३ ३७४१६ ७४ जना श्रीनिवास पाटील २७/०३/२०२३ १७१४/२०२३ 33530 अन्वर अली मोहरमअली शेख રહ २७/०३/२०२३ १६९५/२०२३ ३७४१६ पपिंदर रंदिपसिंग सम्मी २७/०३/२०२३ १७१४/२०२३ ३३६३० भानुदास एकनाथ खिलार्र १६९६/२०२३ 36 २७/०३/२०२३ 44738 प्रितम शंकर शेळेळके २७/०३/२०२३ १७१४/२०२३ ३३६३० 38 धनराज भगवान तायडे २७/०३/२०२३ १६९७/२०२३ १२४८५८ ७७ जना श्रीनिवास पाटील २७/०३/२०२३ १७१५/२०२३ १८९०५ निखिल लक्ष्मण कोलते २७/०३/२०२३ १६९७/२०२३ ७८ पपिंदर रंदिपसिंघ सम्मी १२४८५८ २७/०३/२०२३ १७१५/२०२३ १८९०५ निखील लक्ष्मण कोलते २७/०३/२०२३ १६९८/२०२३ १०८२७६ ७९ प्रिव्रतम शंकंकर शेळेळके २७/०३/२०२३ १७१५/२०२३ १८९०५ ४२ धनराज भगवान तायडे १७/०३/२०२३ १६९८/२०२३ १०८२७६ ८० पंकजकुमार कन्हैयालाल सोनी २७/०३/२०२३ १७१६/२०२३ ५३४४१ २७/०३/२०२३ 83 प्रमोद भागवत पारधी १६९८/२०२३ 30/708 ८१ चंपा शंकर वाघमारे १७१७/२०२३ २७/०३/२०२३ ३३५४० विरेंद्र सोमा गायकवाड ΧX २७/०३/२०२३ १६९९/२०२३ 3390063 ८२ नयन नरेंद्र सुतार २७/०३/२०२३ १७१७/२०२३ ३३५४० नितीन बाबाजी लाड ४५ २७/०३/२०२३ १६९९/२०२३ 3390063 ८३ रिवेंद्र भागाजी जाधव २७/०३/२०२३ १७१८/२०२३ ७२३४९ २७/०३/२०२३ १६९९/२०२३ ४६ 3390063 ८४ पंडीत आजीनाथ गर्जे २७/०३/२०२३ १७१८/२०२३ ७२३४९ ४७ नितेश सुरेशचंद्र विश्वकर्म २७/०३/२०२३ १७००/२०२३ २६०३२४५ ८५ सिंतोष रामानंद यादव २७/०३/२०२३ १७१९/२०२३ १०३२५७ ४८ तुषार रघुनाथ खंडागळे २७/०३/२०२३ १७००/२०२३ २६०३२४५ ८६ नवनाथ सुखदेव हातेकर २७/०३/२०२३ १७१९/२०२३ १०३२५७ प्रविण प्रभाकर गुरव २७/०३/२०२३ १७०१/२०२३ ७७५४६ ८७ नवनाथ सुखदेव हातेकर २७/०३/२०२३ १७२०/२०२३ ६३५१० पंकज शशिकांत पाटील २७/०३/२०२३ १७०१/२०२३ ७७५४६ ८८ चंद्रकांत रामचंद्र बागडे २७/०३/२०२३ १७२०/२०२३ ६३५१० संदेश मनोहर सांडे २७/०३/२०२३ १७०१/२०२३ ७७५४६ ८९ सिंतोष रामानंद यादव २७/०३/२०२३ १७२०/२०२३ ६३५१० १७०२/२०२३ प्रकाश दशरथ बोराडे २७/०३/२०२३ ४८९३४ ९० सुभाष तुकाराम कोकरे २७/०३/२०२३ १७२१/२०२३ १८४८९ अशोक रंगनाथ जाधव २७/०३/२०२३ १७०२/२०२३ ४८९३४ ५३ ९१ संजय तातोबा गावडे २७/०३/२०२३ १७२१/२०२३ १८४८९ १७०४/२०२३ २७/०३/२०२३ भालचंद्र प्रकाश धामापुरकर १३२४६६ ९२ धनंजय ज्ञानदेव येवले २७/०३/२०२३ १७२२/२०२३ ६३२६२ संदिप भाऊसाहेब दिघे १७/०३/२०२३ १७०६/२०२३ १३२११६ ९३ श्वेता कमलेश जाधव २७/०३/२०२३ १७२३/२०२३ ६४९४७ १७/०३/२०२३ ९७०६/२०२३ १३२११६ ९४ आश्वीनी रविंद्र शिंदे २७/०३/२०२३ १७२३/२०२३ ६४९४७ ५७ गायत्री संदिप दिघे २७/०३/२०२३ १७०७/२०२३ १०३३५२ ९५ राकेशकुमार गिरीजाशंकर तिवारी २७/०३/२०२३ १७२४/२०२३ ४५१७५ सिद्धेश चंद्रकांत हडकर २७/०३/२०२३ १७०७/२०२३ १०३३५: 49 अभिजीत अजित शिवलकर २७/०३/२०२३ १७०७/२०२३ १०३३५२ सुधा हेमदत्त कुडतडकर २७/०३/२०२३ १७०८/२०२३ १०४६७१ हेमदत्त मधुसुदन कुडतडकर २७/०३/२०२३ १७०८/२०२३ १०४६७१ ६२ रामचंद्र विष्णु नानचे या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर २७/०३/२०२३ १७०८/२०२३ १०४६७१

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स गठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक १६/०६/२०२३ रोजी दपारी १२:३० ते २:३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात

हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे . वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २६/०५/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे



उप निबंधक. सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

### CIN: L72100MH1995PLC084788 नोंदणीकत कार्यालय: सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. दूरध्वनी:०२२-४२८३९२००, फॅक्स:०२२-४२८३९२३६, ई-मेल:cssl.investors@cybertech.com, वेबसाईट:www.cybertech.com

विषयः कंपनीचे समभागांचे गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयदपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरण

गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ वेळोवेळी सुधारितप्रमाणे (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ च्या तरतुदीनुसार सलत ७ वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश संदर्भात कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (प्राधिकरण) च्या डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरणाकरिता सूचना देण्यात येत आहे.

नियमात नमूद तरतूदीनुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान कंपनीने यापुर्वीच ७ सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिताँ (वित्तीय वर्ष २०१४-१५ पासून) देण्यात न आलेले/दावा न केलेले नाभांशसंदर्भातील सर्व शेअर्स प्राधिकरणाकडे हस्तांतराच्या अंतिम तारखेला हस्तांतर केलेले आहेत. शेअर्ससंदर्भात जे वित्तीय वर्ष २०२३-२४ दरम्यान प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय आहेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंद ई-मेलवर किंवा ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना वास्तविक स्वरुपात वैयक्तिक पत्रव्यवहार कंपनीने केला आहे.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद्र घ्यावी की. नियमानसा आयईपीएफ खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता आणि पंजाब नॅशनल बँकेमार्फत एनएसडीएल व सीडीएसएलसह आयईपीएफ प्राधिकरणाद्वारे उघडण्यात आलेल्या डिमॅट बात्यात तद्नुसार हस्तांतरणाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ गागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत अशा भागधारकांनी कपया पढे नोदं घ्यावी की. आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी

कंपनीने त्यांच्या https://cybertech.com/investors/unclaimedShares.aspx वेबसाईटवर गुंतवणूकदार विभाग अंतर्गत अशा शेअर्सचे संपुर्ण तपशिल अपलोड केलेले आहे. आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणपः वितरणासंदर्भात योग्य सुचना म्हणून समजली जाईल.

अशा शेअर्सवरील पुढील लाभांश हे आयईपीएफ खात्यातच वर्ग केले जातील. संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर डिमॅट खात्यात असे शेअर्स जमा झाल्यानंतर आयईपीएफ ्र ग्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात जमा झालेले शेअर्स व लाभांश संदर्भात कंपनीवर कोणताही दाव सांगता येणार नाही.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांश व शेअर्स हस्तांतरणानंतर भागधारकास नियमात विहित प्रक्रियेनुसार नमुना आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून दावा सांगता येईल याची प्रक्रिया www.mca.gov.in व www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे. जर कंपनीला ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त

झाल्यास पुढील कोणतीही सूचना न देता नियमानुसार प्राधिकरणांकडे अशा शेअर्सचे हस्तांतरण कंपनी पर्ण करेल. जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास संपर्क कंपनी निबंधव व भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड, लालबहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

मंबई-४०००८३, महाराष्ट्र, दर.:+९१-२२-४९१८६०००, फॅक्स:+९१-२२-४९१८६०६०, ई-मेल iepf.shares@linkintime.co.in किंवा कंपनीचे ई-मेल:cssl.investors@cybertech.com. सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित सही/

दिनांक: १२.०६.२०२३ ठिकाण: ठाणे

सरीता लिलारामार्न कंपनी सचिव व सक्षम अधिकारी